

## प्रसिध्दी पत्रक

### महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.(महावितरण)ला दि.१ सप्टेंबर, २०१८ पासून लागू होणारा वीज दर

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. (महावितरण) ही महाराष्ट्र राज्यातील वितरण परवानाधारक आहे. महावितरणची आर्थिक वर्ष २०१५-१६, २०१६-१७ साठी अचूक समायोजन (truing-up), २०१७-१८ करिता तात्पुरते अचूक समायोजन (provisional truing-up) आणि २०१८-१९ ते २०१९-२० पर्यंतच्या कालावधीसाठी सुधारित एकूण महसुली गरज आणि वीज दरास मंजुरीसाठीची याचिका महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दि. ४ जुलै, २०१८ रोजी दाखल करून घेतली.

आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, महावितरण कंपनीने या याचिकेवर जनतेकडून आणि अन्य हितसंबंधितांकडून लेखी सूचना व हरकती मागविल्या आणि अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि नवी मुंबई येथे ६ ते १६ ऑगस्ट, २०१८ च्या कालावधीत जाहीर सुनावण्या घेतल्या. या प्रक्रियेनंतर, आयोगाने, दि. १२ सप्टेंबर, २०१८ च्या आदेशाद्वारे २०१८-१९ ते २०१९-२० या कालावधीकरिता महावितरण कंपनीची एकूण महसुली गरज आणि वीज दर निश्चित केला आहे. सुधारित वीज दर दिनांक १ सप्टेंबर, २०१८ पासून अंमलात येतील.

**आयोगाच्या या वीज दराच्या आदेशांमधील काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :-**

१. आयोगाने २०१६-१७ ते २०१९-२० या कालावधीत वसूल करावयाची महसुली तूट खालील तक्त्यात दाखविल्याप्रमाणे निश्चित केली आहे :

(रु. कोटीत)

तपशील	महावितरण कंपनीने प्रस्तावित केलेली महसुली तूट	आयोगाने मान्यता दिलेली महसुली तूट
आर्थिक वर्ष २०१५-१६ करिता अचूक समायोजनाची आवश्यकता	५,५४६	५,०३२
आर्थिक वर्ष २०१६-१७ करिता अचूक समायोजनाची आवश्यकता	६,७०४	४,८९७
आर्थिक वर्ष २०१७-१८ करिता महसुली तूट	५,४२०	५,३०८
आर्थिक वर्ष २०१८-१९ करिता महसुली तूट	४,९९०	९१८
आर्थिक वर्ष २०१९-२० करिता महसुली तूट	६,६९५	२,५३०

तपशील	महावितरण कंपनीने प्रस्तावित केलेली महसुली तूट	आयोगाने मान्यता दिलेली महसुली तूट
आर्थिक वर्ष २०१४-१५ साठीच्या पुनर्विलोकन आदेशाचा परिणाम	२१६	२१६
आर्थिक वर्ष २०१४-१५ मधील जास्तीच्या वितरण हानिमुळे कार्यक्षमता तोट्यातील विभागणीमधील फरक	९३५	-
आर्थिक वर्ष २०१७-१८ पर्यंत पूर्वीच्या वर्षांसाठी महसुली तुटीवर येणे असलेले व्याज (कॅरिंग कॉस्ट)	३,८८०	२,७६४
नूतनशील ऊर्जा खरेदी बंधनाची (आरपीओ) पूर्तता करण्यात कमतरता राहिल्याने आयोगाने केलेल्या दंडाचा दावा	२६०	२६०
महानिर्मिती कंपनीच्या वीज दराच्या आदेशाचा परिणाम	-	(१,२७५)
<b>एकूण महसुली तूट</b>	<b>३४,६४६</b>	<b>२०,६५१</b>

२. महावितरण कंपनीची अंदाजित एकूण महसुली तूट रु. ३४,६४६ कोटी ही महावितरण कंपनीच्या अंदाजित एकूण महसुली गरजेच्या सुमारे २३ टक्के आहे, आयोगाने मात्र ही एकूण महसुली तूट रु. २०,६५१ कोटी इतकी निश्चित केली आहे. ग्राहकांना वीज दरवाढीचा धक्का बसू नये यासाठी आयोगाने नियामक मत्ता (आरएसी) निर्माण करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार रु. २०,६५१ कोटींच्या मान्यता दिलेल्या महसुली तुटीपैकी, ५ टक्के सरासरी वीज दर वाढीच्या माध्यमातून केवळ रु. ८,२६८ कोटींच्या महसुली तुटीस मान्यता देण्यात आली आहे आणि उर्वरित रक्कम रु १२,३८२ कोटी नियामक मत्ता म्हणून दाखवण्यात आली आहे.
३. महावितरण कंपनीच्या ग्राहकांसाठी आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या विद्यमान लागू असलेल्या वीज दरामध्ये ३ ते ५ टक्के इतकी सरासरी वाढ आणि आर्थिक वर्ष २०१९-२० च्या वीज दरामध्ये ४ ते ६ टक्के इतकी सरासरी वाढ करण्यात आली आहे.
४. १०० युनिट्स पेक्षा कमी मासिक वीज वापर असलेल्या १.३२ कोटी निवासी ग्राहकांसाठी २४ पैसे/युनिट इतकी नाममात्र वाढ करण्यात आली आहे. औद्योगिक वीज दरात २ टक्के माफक वाढ करण्यात आली आहे.
५. कृषी वापराचे अचूक निर्धारण करण्याचे महत्व विचारात घेऊन, आयोगाने महावितरण कंपनीच्या कृषी वीज विक्रीची पडताळणी त्रयस्थ संस्थेकडून करण्याचे निश्चित केले

आहे. ही पडताळणी मार्च, २०२० पर्यंत पूर्ण होईल. दरम्यान सध्याच्या आदेशात, आयोगाने आर्थिक वर्ष २०१५-१६ ते २०१७-१८ करिता कृषी वीज विक्रीचे निर्धारण केले आहे, जे त्रयस्थ संस्थेच्या पडताळणीच्या निष्कर्षांच्या अधीन असेल.

६. आर्थिक व्यवहारांसह सर्व क्षेत्रांमधील अंकेक्षणासाठी (डिजिटायझेशन) शासन पुढाकार घेत असल्याच्या अनुषंगाने, आयोगाने, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग, मोबाईल वॉलेट इ. द्वारा मासिक विद्युत देयकांचा भरणा करणाऱ्या लघु-दाब वर्गवारीमधील ग्राहकांच्या मासिक विद्युत देयकामध्ये, प्रति महिना रु. ५००/- च्या मर्यादेच्या अधीन राहून, ०.२५ टक्क्यांची सूट (कर आणि जकात वगळून), दिली आहे.
७. आयोगाने देयक मागणीच्या व्याख्येत कोणताही बदल केलेला नाही. दि. १ एप्रिल, २०२० पासून केव्हीएएच देयक आकारणी सुरु करण्यात येईल. पॉवर फॅक्टर प्रोत्साहन/दंडामध्ये सुसुत्रता आणण्यात आली आहे.
८. राज्यातील विद्युत वाहनांना चालना मिळण्यासाठी, आयोगाने उच्च दाब आणि लघु-दाब व्होल्टेज पातळीवरील विद्युत वाहने (ईव्ही) चार्जिंग स्टेशन्स करिता एक नवीन वर्गवारी निर्माण केली आहे. ज्याकरिता एकत्रित आकार रु. ६ प्रति युनिट आणि मागणी आकार रु. ७० प्रति केव्हीए प्रति महिना राहिल. याशिवाय ते टाईम-ऑफ-डे (टीओडी) वीज दरासह पॉवर फॅक्टर प्रोत्साहन/दंडासाठी देखील पात्र असतील.
९. त्याशिवाय, कचरा व्यवस्थापन प्रक्रियेच्या सुविधेचे महत्त्व विचारात घेऊन, विद्युत पुरवठा सार्वजनिक सेवा (शासकीय) आणि सार्वजनिक सेवा (अन्य), जसे असेल तसे, अशी वर्गवारी करण्यात आली आहे. एखाद्या जागेमध्ये कचऱ्यातून निर्मितीसाठी कचऱ्यावरील प्रक्रिया /व्यवस्थापन सुविधा अस्तित्वात असेल तर अशी जागा/ग्राहक/गृहनिर्माण सोसायटीला लागू असलेला वीज दर अशा सुविधेला लागू राहिल. उदा. गृहनिर्माण सोसायटीतील अशा सुविधेला निवासी वीज दर लागू राहिल.

१०. छपरावरील सौर फोटो व्होल्टेज यंत्रणांकरिता नक्त मापनाच्या (नेट मीटरिंग) संबंधात आयोगाने कोणताही बदल केलेला नाही.
११. एक विशेष बाब म्हणून 'तात्पुरता पुरवठा-धार्मिक'वर्गवारीला लागू असलेला वीज दर सर्कस उद्योगाला लागू राहिल.
१२. स्वतंत्र जागेत लॉण्डी/कपड्यांची इस्त्री करून देण्याच्या सेवा उद्योगाची वर्गवारी आता लघु दाबु-उद्योग तीन (उद्योग) अंतर्गत करण्यात आली आहे. यापूर्वी हा उद्योग वाणिज्यिक वर्गवारीमध्ये समाविष्ट होता.
१३. आयोगाने निरनिराळ्या ग्राहक वर्गवारी अंतर्गत असणारी क्रॉस सबसिडीची पातळी, म्हणजे ग्राहकांची एक वर्गवारी दुसऱ्या वर्गवारीला किती मर्यादेपर्यंत क्रॉस-सबसिडी देईल किंवा घेईल, ही विद्युत अधिनियम, २००३ व राष्ट्रीय वीज दर धोरणाला अधीन राहून ठरविली आहे.
१४. स्थिर खर्चाचा भाग ग्राहकांच्या स्थिर आकारातून वसूल व्हावा या धोरणास अनुसरून आयोगाने निरनिराळ्या ग्राहकांच्या स्थिर आकारात अल्पशी दरवाढ केलेली आहे.
१५. आर्थिक वर्ष २०१८-१९ मधील विद्यमान आणि सुधारित वीज दराची तुलना **परिशिष्ट - १** मध्ये करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० करिता वर्गवारी-निहाय वीज दर **परिशिष्ट - २** मध्ये देण्यात आले आहेत. क्रॉस-सबसिडीच्या पातळीमध्ये वर्गवारी-निहाय करण्यात आलेली कपात **परिशिष्ट - ३** मध्ये दाखविण्यात आली आहे.
१६. सदर आदेश आयोगाच्या [www.mercindia.org.in](http://www.mercindia.org.in) आणि [www.merc.gov.in](http://www.merc.gov.in) या संकेत-स्थळावर पाहता आणि उतरवून घेता येईल.